

“पॅट”ची अनुभवसिध्द प्रभावी आयुर्वेदिक औषधे

अॅमीपॅट टॅब्लेट्स :-

आव,आमांश,संग्रहणी,प्रवाहिका,चिकट संडास, पोटफुगी, पोटदुखी इ.वर

अल्सीपॅट टॅब्लेट्स :-

आम्लपित्त(अॅसिडिटी),गॅसेस,छातीखाली जठराशी जळजळणे, सतत बारीक डोके दुखणे इ.वर

नव्होपॅट सिरप :-

बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती,निर्णयक्षमता व मानसिक सहनशीलता यांचा दर्जा उंचाविण्याकरिता एक उत्तम बुद्धिवर्धक.

डबलमिल्स लिक्विड :-

अल्कोहोलविरहीत,गुंगी न आणणारे,आगळ्या-वेगळ्या चवीचे दिपक-पाचक टॉनिक.

फेमिपॅट सिरप :-

महिलांकरिता परिपूर्ण टॉनिक, मासिक पाळीतील सामान्य तक्रारींवर विशेष उपयुक्त.

ल्युकोपॅट टॅब्लेट्स :-

महिलांमधील मासिक पाळीतील सामान्य तक्रारींमुळे होणाऱ्या अॅनिमिया (प्रमेह) मध्ये विशेष गुणकारी.

कॅम्पाईल टॅब्लेट्स :-

मूळव्याध (बवासीर, पाईल्स), तोंड येणे (मुँहमे छाले), जोळ्यांची आग व लालपणा, हातापायांची आग, व सर्व प्रकारच्या उष्णतेच्या तक्रारींवर अत्यंत प्रभावी औषध.

लिक्विडस्लिन सिरप :-

एक उत्तम परिपूर्ण दिपक-पाचक-सारक टॉनिक,कावीळ, तसेच लिक्वर व स्लिनला येणारी सूज यामध्ये विशेष लाभदायक, लहान मुले,महिला व वयोवृध्द रुग्णांना विशेष पसंत.

लिक्विडस्लिन टॅब्लेट्स :-

आयुर्वेदातील विशेषमान्य आरोग्यवर्धिनी व जगन्मान्य कोरफड युक्त पाडामुळे सर्व प्रकारच्या कावीळीवर, यकृत व प्लीहा यांना येणारी सूज यामध्ये उपयुक्त, नियमित व सतत /अपरंपार मद्यपान करणाऱ्यांना वरदान (विशेष उपयुक्त)

पॅट कफ सिरप :-

प्रदूषणामुळे व हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सामान्य सर्दी-खोकल्यावर लाखों रुग्णांनी प्रशंसिलेले आयुर्वेदिक, अल्कोहोलविरहीत, गुंगी न आणणारे उत्कृष्ट चवीचे अनुभवसिध्द कफ सिरप.

इ.स. १९७९ पासून आयुर्वेदाच्या सेवेत!



पॅट फार्मास्युटिकल्स

यशोमंगल,जुन्या पोस्टाजवळ, डॉ.पटवर्धन रोड,

पनवेल (जि.रायगड)४१०२०६.

फोन :- 022 - 27456039

E-mail:- pat_pharma@yahoo.com



नव्होपॅट

सिरप



स्मरणशक्ति, बुद्धिमत्ता व मानसिक सहनशक्ति यांचा दर्जा उंचावण्यासाठी नव्होपॅट सिरप

प्रभावी आयुर्वेदिक मेमरी टॉनिक



निरंतर निरामय आरोग्याचा महामंत्र :-

संतुलन व संवर्धन करा

रोगप्रतिकारशक्ती, सौंदर्य, बुद्धी, मनसंतुलन व शक्ती ।

“पॅट”ची औषधे देतील निरंतर निरामय आरोग्याची प्राप्ती ।।

॥श्रीगणेशाय नमः॥ ॥श्रीधन्वन्तरये नमः॥ ॥श्रीकरंजेश्वरी नमः॥ ॥श्रीव्याडेश्वराय नमः॥

प्रास्ताविक:-

टेलिव्हिजन व कॉम्प्युटरच्या आगमनापासून इलेक्ट्रॉनिक मिडिया व माहिती-तंत्रज्ञानाच्या आजच्या २१ व्या शतकांत बालवाडीत जाणाऱ्या मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य व सर्व वृद्ध व्यक्तिपर्यंत (अरे हो, व्ही.आर.ए.एस. घेणारी मंडळी सुध्दा आलीच) प्रत्येकजण प्रचंड मानसिक ताण सहन करीत आहे.

तसेच, आहे त्याच्यापेक्षा अधिक (जसे की, परिक्षेतील मार्क, पैसा, प्रसिध्द, यश, सुख) मिळविण्याच्या नादांत आणि आहेत त्या त्रुटी (अपयश, चुका, दुःख, पाप) लपविण्याच्या नादांत / प्रयत्नांत प्रत्येक व्यक्तिला स्वतःचा मानसिक तौल सांभाळण्याकरिता प्रचंड ताण पडत आहे. या सर्वांमुळे प्रत्येकाच्या बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती (स्मृति), मानसिक सहनशीलता व निर्णय क्षमता या महत्त्वाच्या मानसिक गुणधर्मांवर प्रचंड ताण पडत आहे. व यावर नव्हॉपॅट सिरप घ्या हा एकमेव फॉर्म्युला आहे.

बुद्धिमत्ता, स्मरणशक्ति, मानसिक सहनशीलता, निर्णयक्षमता, यांचा दर्जा उंचावण्यासाठी -नव्हॉपॅट सिरप

प्रमुख घटक:-

आयुर्वेदातील उत्तम मेध्य (बुद्धिवर्धक) वनस्पती

सर्पगंधा, वेखंड, जोतिष्मति (मालकांगुणी/ पिंगव्या), जटामांशी, शंखपुष्पी, ब्राह्मी, भृंगराज (माका), दाहशामक वाळा

नव्हॉपॅट सिरप कोणी घ्यावे ?

आहे ते स्वीकारा, अधिक प्रयत्न करा, नव्हॉपॅट सिरप घ्या , हा फॉर्म्युला मान्य करून खालील व्यक्ती नव्हॉपॅट सिरप घेऊ शकतात :-

- १) विद्यार्थी : अधिक गुण मिळावे म्हणून
- २) नोकरी करणारे: अधिक पगार व पुढील प्रमोशन मिळावे म्हणून
- ३) गृहिणी : घर-कुटुंब व्यवस्था शांत व उत्तम राहावी म्हणून
- ४) धंदा/ व्यवसाय करणारे : अधिक उत्पन्न व प्रसिध्द मिळावी म्हणून
- ५) निवृत्त व्यक्ती : निवृत्तीचा आनंद मिळावा म्हणून
- ६) आजारी व्यक्ती :
 - अ) रक्तदाब कमी किंवा जास्त असणारे
 - ब) एकदम चिडण्याचा स्वभाव असणारे
 - क) शांत झोप न लागणारे
 - ड) मानसिक ताण सहन न होणाऱ्यांना
 - इ) आकडी येणाऱ्यांना

नव्हॉपॅट सिरप कसे काम करते ?

- १) चिंतेची पातळी कमी करते.
- २) त्यामुळे रक्तदाब योग्य होतो.
- ३) मनातील गोंधळ व घबराट कमी करते.
- ४) शरीरातील उष्णता व मनाची दगदग कमी करते.
- ५) मन शांत झाल्यामुळे वैचारिक दर्जा उंचावतो.
- ५) झोपेचे तास वाढत नाहीत पण, शांत, स्वप्नमुक्त (वेडीवाकडी स्वप्न न पडता) झोप लागते.
व त्यामुळे उठल्यावर ताजेतवाने वाटते.
- ६) एकदम चिडण्याऱ्यांना व आकडी येणाऱ्यांना:
आपण घेत असलेल्या औषधांबरोबर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन
नव्हॉपॅट सिरप देऊन बघा. रूग्ण स्टेबल व शांत होतो. त्यामुळे ॲलोपॅथिक औषधांचा डोस वाढवावा लागत नाही.

नव्हॉपॅट सिरप कसे घ्यावे ?

नव्हॉपॅट सिरप घेण्याआधी आपण स्वतः नव्हॉपॅट सिरप का घेत आहोत (जसे परिक्षेतील मार्क, पैसा, मनःशांती, शांत झोप किंवा वर सांगितलेल्या आजारांकरिता) यांची स्पष्ट नोंद ठेवावी.

नव्हॉपॅट सिरप सुरु करण्याआधी पुन्हा एकदा फॉर्म्युला लक्षांत ठेवा,

आहे ते स्वीकारा, अधिक प्रयत्न करा, नव्हॉपॅट सिरप घ्या ,

या फॉर्म्युल्यानुसार

- १) आहे ते स्वीकारा:- मार्क, पैसा, यश, प्रसिध्द, व मनः शांती हे ५ मापदंड आपण ठेवले असल्यास आपणांस हे का कमी पडत आहेत ? काय चुकत आहे ? हे त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्या. झालेल्या चुका व असलेली परिस्थिती अगदी मनापासून (दुसऱ्या कोणालाही सांगण्याची गरज नाही) स्वीकारा. व त्यांतूनच पुढे जाण्याचा मार्ग निश्चित करा. (लक्षांत ठेवा, अनुतापे दोष जाये न लगता निमिष, परि तो पाहिजे स्थिरावला ! इति दासबोध.)
- २) अधिक प्रयत्न करा:- प्रयत्न, सतत प्रयत्न, व अधिक प्रयत्न हाच तर खरा यशाचा मंत्र आहे. वर सांगितल्याप्रमाणे निश्चित मार्गाचा निग्रहाने -अगदी वेळापत्रकानुसार (काळ, काम, वेगाचे गणित ध्यानांत ठेवा) अवलंब करा. उद्दीष्टाबद्दल आत्मविश्वास बाळगा, प्रत्येक टप्प्यावर तुम्ही पुढेच आहात असे दिसेल.
- ३) नव्हॉपॅट सिरप घ्या.

नव्हॉपॅट सिरप घेण्याचे प्रमाण:-

- १) लहान मुलांस (१ ते १० वर्षे) :- पाव ते दिड चमचा नव्हॉपॅट सिरप दिवसांतून २ वेळा पाण्याबरोबर घ्यावे.
- २) मोठ्या मुलांस (१० ते १६ वर्षे) :- दिड ते ३ चमचे नव्हॉपॅट सिरप दिवसांतून २ वेळा पाण्याबरोबर घ्यावे.
- ३) मोठ्या व्यक्तीस :- ३ ते ४ चमचे नव्हॉपॅट सिरप दिवसांतून २ वेळापाण्याबरोबर घ्यावे.
कधीकधी नव्हॉपॅट सिरप च्या शीत गुणधर्मामुळे सर्दी होते, अशावेळी प्रमाण (डोस) कमी करावे व रात्री न घेता सायंकाळी घ्यावे.

नव्हॉपॅट सिरपचा गुण अधिक चांगला व गतीने यावा म्हणून :-

- १) आपण निश्चित केलेली उद्दीष्टे, झालेल्या चुका व त्यावरील उपाय (मार्ग) यांच्या अगदी तपशीलवार नोंदी करून,तज्ञांचा सल्ला घेऊन, त्या अगदी कटाक्षाने पाळाव्यात.
- २) व्यसने व कुठल्याही गोष्टींचा अतिरेक टाळावा.
- ३) मन शांत राहाण्यासाठी दिवसांतील अर्धा तास तरी आपला व्यासंग जोडावा (जसे की, वाचन, चिंतन, मनन, एखादा खेळ), तसेच सत्संग व ईश्वरभक्ती) दिवसांतून १५ मिनिटे तरी करावी.
- ४) वर सांगितल्याप्रमाणे, नव्हॉपॅट सिरप चा कोर्स ३ महिने ते १ वर्ष जरूर पूर्ण करावा.
- ५) प्राणायाम, योगासने, व्यायाम, पंचकर्म तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने जरूर कराव्यात. फायदा होतो.

